

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील महत्वाच्या स्थळांचा विकास करणे याअंतर्गत जेतवन बहुउद्देशीय वास्तू, नंदुरबार या स्थळाच्या विकास कामासाठी अनुदान मंजूर करणेबाबत.

महाराष्ट्र शासन
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
शासन निर्णय क्रमांक: स्वसेसं-२०१६/प्र.क्र.२११/बांधकामे
हुतात्मा राजगुरु चौक, मादाम कामा मार्ग,
मंत्रालय विस्तार, मुंबई- ४०० ०३२
दिनांक : ०२ जून, २०१७.

वाचा :-

- १) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र.बीसीएच-२०१४/प्र.क्र.६१/बांधकामे, दि.१६/१२/२०१५.
- २) आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांचे पत्र क्र. सकआ/मावक/प्रस्ताव मंजुरी/प्र.क्र. /२०१७/का-१२/२८१, दि.१८/२/२०१७.
- ३) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र.बैठक-२०१६/ प्र.क्र.४३७/बांधकामे, दि.६/१/२०१७.
- ४) शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र.बैठक-२०१६/ प्र.क्र.४३७/बांधकामे, दि.३०/३/२०१७.

प्रस्तावना :-

अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील मान्यवर व्यक्तींची स्मारक बांधणे तसेच महत्वाच्या सांस्कृतिक व ऐतिहासीक स्थळांचा विकास करण्याच्या दृष्टीने स्वयंसेवी संस्थांना अनुदान मंजूर करण्याविषयीचे निकष मार्गदर्शक तत्वांना संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे. सदर शासन निर्णयात नमूद करण्यात आलेल्या विहित कार्यपद्धतीनुसार संदर्भ क्र. २ येथील पत्रान्वये, आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांनी बोधीसत्त्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर कल्चरल फाऊंडेशन, नंदुरबार या सेवाभावी संस्थेकडून जेतवन महाविहार कल्चरल रिसर्च आणि मल्टिपर्पज सेंटरच्या बांधकामाचा सादर करण्यात आलेला रु.१,९८,९९,४२५/- इतक्या खर्चाचा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनास सादर केला आहे. सदर अंदाजपत्रकात महाविहार कल्चरल रिसर्च आणि मल्टिपर्पज सेंटरचे बांधकाम प्रस्तावित आहे. सदर अंदाजपत्रक खाजगी वास्तुशास्त्रज्ञांनी तयार केलेल्या नकाशानुसार असून, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार यांनी साक्षांकित केले आहे. मा.मंत्री, (सा.न्या.व वि.स.) यांच्या अध्यक्षतेखाली गठीत समितीच्या दि.१३/७/२०१६ रोजी झालेल्या बैठकीत सदर प्रस्तावास तत्त्वतः मान्यता देण्यात आली. याबाबतचे आदेश संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयान्वये निर्गमित करण्यात आले आहेत. तदनुषंगाने सदर प्रस्तावाच्या रु.१,९८,९९,४२५/- इतक्या खर्चाच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

१. आयुक्त, समाजकल्याण आयुक्तालय, पुणे यांनी बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कल्चरल फाऊंडेशन, नंदुरबार यांच्याकडून सादर करण्यात आलेले रु.१,९८,९९,४२५/- इतक्या रक्कमेच्या खर्चाचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेकरिता शासनाकडे पाठविले आहे. सदर कामाच्या एकूण रु.१,९८,९९,४२५/- (रुपये एक कोटी अठ्ठ्याणव लक्ष नव्याणव हजार चारशे पंचवीस फक्त) इतक्या अंदाजपत्रकीय किंमतीच्या प्रस्तावास सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली आहे. त्यानुसार सदर कामाच्या एकूण रु. १,९८,९९,४२५/- (रुपये एक कोटी अठ्ठ्याणव लक्ष नव्याणव हजार चारशे पंचवीस फक्त) इतक्या रक्कमेच्या प्रस्तावास संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयांत नमूद अटीच्या तसेच खाली नमूद करण्यात आलेल्या अटीच्या अधिन राहून, या शासन निर्णयान्वये प्रशासकीय मान्यता देण्यात येत आहे. एकूण अंदाजपत्रकीय खर्चामध्ये शासनाचा हिस्सा ९० टक्के इतका व बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कल्चरल फाऊंडेशन, नंदुरबार यांचा हिस्सा १० टक्के इतका असेल.

- १) प्रस्तुत प्रकल्पाच्या सविस्तर प्राकलनास मुख्य अभियंता, सा.बां.प्रा.वि.,पुणे यांचे साक्षांकन घेण्यात यावे.
- २) काम सुरु करण्यापूर्वी प्रकल्पांचा नमुना नकाशा, वास्तु-मांडणी नकाशा तसेच विस्तृत नकाशास वास्तुविशारदांकडून मंजूरी घेण्यात यावी. तसेच प्रकल्पाचे बांधकाम हाती घेण्यापूर्वी स्थानिक नगररचना प्राधिकरणाची मंजूरी घेण्यात यावी.
- ३) पाणीपुरवठा व मलनिःसारणाचे काम खासदार निधीतून करण्यात येईल. विद्युतीकरणाचे काम संस्था स्वतः करेल. तसेच बांधकामाकरिता सेवाकर देय असल्यास याबाबतची तरतूद संस्थेने करावी.
- ४) या कामी शासन निर्णय क्र. बीसीएच-२०१४/प्र.क्र.६१/बांधकामे, दिनांक १६/१२/२०१५ च्या शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीने नियमानुसार ई-निविदा प्रक्रिया राबवून बांधकाम यंत्रणा निश्चित करून काम हाती घ्यावे.
- ५) प्रत्यक्ष काम करतेवेळी पर्यावरण विभाग, शासन निर्णय क्र.इएनव्ही-२०१३/प्र.क्र.१७७/ तां.क.१, दि.१० जानेवारी, २०१४ मध्ये उल्लेख करण्यात आलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार कार्यवाही करण्यात यावी.
- ६) प्रस्तुत प्रकल्पाचे बांधकाम सा.बां.विभागाने विहीत केलेल्या मानकानुसार, विहीत दर्जाचे व गुणवत्तेचे राहिल, याकरीता प्रकल्पाची सा.बां.वि.च्या सक्षम प्राधिकार्यामार्फत नियतकालिक तपासणी करून घेणे आवश्यक राहिल.
- ७) प्रस्तुत प्रकल्पातील इमारत बांधकामामध्ये ग्रीन बिल्डींग संकल्पना अमलात आणून, नैसर्गिक प्रकाशयोजना व वायुविजन, पाण्याच्या व उर्जेच्या वापरात काटकसर, पर्जन्य जलपुनःभरण आणि जास्तीत जास्त पर्यावरणपूरक बांधकाम साहित्य व साधन सामुग्रीचा वापर करणे आवश्यक राहिल.
- ८) प्रस्तुत प्रकल्पातील बांधकामाचा कालावधी निश्चित करून ते विहीत वेळेतच पूर्ण होईल, याची संबंधित सहायक आयुक्त, समाजकल्याण, नंदुरबार यांनी दक्षता घ्यावी.
- ९) प्रकल्पाच्या देखभाल व परिरक्षणाची जबाबदारी ही बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कल्चरल फाऊंडेशन, नंदुरबार यांची राहिल.

१०) प्रस्तुत प्रकल्पामध्ये अपंगांना सोयी-सुविधा उपलब्ध होण्याच्या दृष्टीने रॅम्प, रेलींग व तत्सम सुविधा निर्माण करणे बंधनकारक राहिल.

२. संदर्भ क्र १ येथील शासन निर्णयात नमूद मार्गदर्शक तत्वांचे पालन करून बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कल्चरल फाऊंडेशन, नंदुरबार यांनी हाती घेतलेल्या प्रकल्पावर संनियंत्रण ठेवण्याची जबाबदारी सदर शासन निर्णयान्वये गठीत करण्यात आलेल्या जिल्हास्तर समितीची राहिल. परिच्छेद ३ मध्ये नमूद सर्व अटी बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कल्चरल फाऊंडेशन, नंदुरबार यांना मान्य असल्याबाबत करारपत्र करून घ्यावे. शासनाच्या वतीने करारपत्रावर सही करण्यासाठी विभागीय समाजकल्याण अधिकारी, नाशिक विभाग, नाशिक यांना प्राधिकृत करण्यात येत आहे. सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, नंदुरबार यांनी प्रकल्पाच्या बांधकामाच्या सद्यःस्थितीचा त्रैमासिक अहवाल आणि वितरीत केलेल्या निधीचे उपयोगिता प्रमाणपत्र शासनास व आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांना वेळीच सादर करण्याची दक्षता घ्यावी.

३ संदर्भ क्र. ४ येथील दि. ३०/३/२०१७ च्या शासन निर्णयाच्या सोबतच्या विवरणपत्र “अ” मध्ये नमूद प्रस्तावांसाठी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षात मागणी क्र.एन-३, २२२५-अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व इतर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक यांचे कल्याण, ०१- अनुसूचित जातीचे कल्याण, ८००-इतर खर्च, पंचवार्षिक योजनांतर्गत योजना -राज्य योजनांतर्गत योजना (०५), स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदाने (०५)(०२), स्वयंसेवी संस्थांना सहाय्यक अनुदाने (वि.घ.यो.) (२२२५ ३६३६), ३१ - सहाय्यक अनुदाने(वेतनेतर)(योजनांतर्गत-दत्तमत) या लेखाशीर्षाखाली मंजूर तरतूद, ठेव अंशदान स्वरूपात समन्वयक तथा कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम (इमारती) विभाग, पुणे यांच्या अधिनस्त ठेवण्यास मान्यता देण्यात आली आहे. प्रस्तुत शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आलेल्या बोधीसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कल्चरल फाऊंडेशन, नंदुरबार या संस्थेच्या जेतवन महाविहार कल्चरल रिसर्च आणि मल्टिपर्पज सेंटरचे बांधकाम करण्याच्या एकूण रु. १,९८,९९,४२५/- (रुपये एक कोटी अठ्ठयाणव लक्ष नव्याणव हजार चारशे पंचवीस फक्त) इतक्या रक्कमेचे काम ठेव अंशदान स्वरूपात समन्वयक तथा कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे यांच्याकडील निधीतून करण्यास या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात येत आहे.

४. सदर योजनेअंतर्गत आयुक्त, समाजकल्याण, महाराष्ट्र राज्य, पुणे यांना नियंत्रक, आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत आहे. तसेच योजनेअंतर्गत मंजूर निधीचे वितरण हे संदर्भ क्र. १ येथील शासन निर्णयातील परिच्छेद २ (२) मध्ये नमूद अटीच्या अधीन काटेकोरपणे करण्याची जबाबदारी आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांची राहिल.

५. प्रस्तुतचा शासन निर्णय, वित्तीय अधिकार, नियम पुस्तिका, १९७८, भाग पहिला, उपविभाग-पाच, अनु.क्र.१ महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिकेतील परि.क्र.१३४ खाली प्रशासनिक विभागास प्रदान करण्यात आलेल्या अधिकारास अनुसरून निर्गमित करण्यात येत आहे.

६. सदरहु शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याचा संगणक सांकेतांक क्र. २०१७०६०२१३०२५७४०२२ असा आहे. हा आदेश डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(वि. व. कदम)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. आयुक्त, समाजकल्याण, पुणे
२. उपसचिव, सार्वजनिक बांधकाम विभाग (इमारती-२), मंत्रालय, मुंबई-३२.
३. कार्यकारी अभियंता तथा समन्वयक, सार्वजनिक बांधकाम मंडळ, पुणे / नंदुरबार
४. अधिक्षक अभियंता, सार्वजनिक बांधकाम मंडळ, नंदुरबार.
५. महालेखापाल महाराष्ट्र १/२ (लेखापरीक्षा / लेखाअनुज्ञेयता), मुंबई/नागपूर.
६. प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण विभाग, नाशिक.
७. सहायक आयुक्त, समाजकल्याण, नंदुरबार.
८. जिल्हा कोषागार अधिकारी, नंदुरबार.
९. अध्यक्ष, बोधीसत्त्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कल्चरल फाऊंडेशन, नंदुरबार.
१०. प्लॉट नं. ४१, दत्त कॉलनी, नंदुरबार, ता. जि. नंदुरबार.
११. मा. मंत्री (सा. न्या.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
१२. मा. राज्यमंत्री (सा. न्या.) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई-३२
१३. निवडनस्ती.